

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना
अधिस्विकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.४९/३४,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : ७ जानेवारी, २००८

संदर्भ-शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

- १) क्र.बीएपी-६६८४/१४१३/३४, दि. २६ जून, १९८४
- २) क्र.अधिस्वी-१०९९/७६७/प्र.क्र.९५/३४, दि. २३ एप्रिल, १९९१
- ३) क्र.अधिस्वी-१०९४/२३९१/प्र.क्र.३८७/३४, दि. ३ जानेवारी, १९९५
- ४) क्र.अधिस्वी-१०९९/१५७०/प्र.क्र.१३५/३४, दि. ३० जानेवारी, २००१
- ५) क्र.अधिस्वी-१०९९/१५७०/प्र.क्र.१३५/३४, दि. ८ जानेवारी, २००१
- ६) क्र.अधिस्वी-२००७/३५३/प्र.क्र.४९/३४, दि. १९ सप्टेंबर, २००७

शुध्दीपत्रक :-

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्विकृती पत्र देण्यासंबंधीची नियमावली दि. १९ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे. या नियमावलीत नियम क्र. ४ (१) (अ) येथे नमूद केलेल्या राज्य अधिस्विकृती समिती या शीर्षकाखाली संघटनेचे नाव या रकान्याखालील महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ या नांवासमोर पूर्वीच्या नमूद केलेल्या २ या सदस्यसंख्ये ऐवजी ३ आणि संघटनांची एकूण सदस्य संख्या २४ ऐवजी २५ अशी वाचावी. हे शुध्दीपत्रक निर्गमित केलेल्या दिनांकापासून अंमलात येईल.

हे शासन शुध्दीपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक २००८/०१०१९१५५८/४१९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(लिना वि. शुरु)

(लिना वि. शुरु)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

पति.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
संचालक (माहिती) (जनसंपर्क/प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर, औरंगाबाद,
सर्व विभागीय उपसंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर,
नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर
सर्व जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टॅट एम्पोरियम इमारत, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११० ००१
वरिष्ठ सहाय्यक संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, श्री.काकूले यांची इमारत, दादा वैद्य रोड, पणजी,गोवा,
सर्व संबंधित संघटना आणि व्यक्ती, निवड नस्ती.